

**Fermenta Biotech Limited** (formerly known as DIL Limited)

CIN: L99999MH1951PLC008485

Regd. Office: A - 1501, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwade, Thane (W) - 400 610, Maharashtra, India.

Tel. : +91-22-6798 0888 Fax. : +91-22-6798 0899

Email : info@fermentabiotech.com, Website. : www.fermentabiotech.com



Ref: F.No.: 49

August 2, 2022

**Corporate Relations**

**BSE Limited**

**Phiroze Jeejeebhoy Towers,**

**Dalal Street, Fort,**

**Mumbai – 400 001**

Sir,

**Sub: Fermenta Biotech Limited - Publication of Notice to equity shareholders**

**Ref: Code No. 506414**

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith photocopy of the newspaper publication published in Business Standard, Mumbai (English version) on page no. 16 and Sakal, Mumbai (Marathi version) on page no. 9 dated August 2, 2022 for your reference and record.

Thanking you,

Yours faithfully,

**For Fermenta Biotech Limited**

A handwritten signature in blue ink, appearing to read 'Srikant N. Sharma', is written over a horizontal line.

**Srikant N. Sharma**

CS Membership No: F3617

A-1501, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwade, Thane (W) 400610

Encl: as above

Factory : Village Takoli, P.O. Nagwain,  
Dist. Mandi - 175 121, Himachal Pradesh, India.  
Tel. : +91-1905-287246 / 48 / 49  
Fax: +91-1905-287250  
Email: info@fermentabiotech.com  
Website: www.fermentabiotech.com

Factory : Z - 109 B & C, SEZ II, Dahej,  
Taluka - Vagara, Dist. Bharuch - 392 130,  
Gujarat, India.  
Tel. : +91-2641-291440 / 444  
Email: info@fermentabiotech.com  
Website: www.fermentabiotech.com





## Tips Industries Limited

CIN: L92120MH1996PLC099359  
Regd. Office: 601, 6th Floor, Durga Chambers,  
Linking Road, Khar (W), Mumbai 400 052  
Tel No.: +91-22-66431188  
Fax No.: +91-22-66431189,  
Email: info@tips.in Website: www.tips.in

### NOTICE OF 26<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND FINAL DIVIDEND

NOTICE is hereby given that the 26<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of Tips Industries Limited ("Company") will be held on **Monday, August 29, 2022 at 11:00 a.m. (IST)** through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulation") read with general circular nos. 02/2022 and 19/2021 and all other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 (collectively referred to as "Relevant Circulars"), to transact the businesses as set out in the Notice of the AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

In compliance with the Relevant Circulars, the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2021-22 will be sent to all the members of the Company whose email addresses are registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent ("RTA") / Depositories Participants ("DPs"). The aforesaid documents will also be available on the Company's website at [www.tips.in](http://www.tips.in), websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively, and the e-voting website of Central Depository Services Limited (CDSL) at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com).

#### Manner of casting votes through e-voting:

- Members will have an opportunity to cast their vote on the businesses as set out in the Notice of the AGM electronically either through remote e-voting system available before the AGM or through electronic voting system which will be available during AGM.
- The manner of remote e-voting and e-voting during the AGM by members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses will be provided in the Notice of the AGM. The remote e-voting period begins on August 26, 2022 at 9:00 a.m. and ends on August 28, 2022 at 5:00 p.m. The details will be available on the website of the Company at [www.tips.in](http://www.tips.in).
- The facility for e-voting at the AGM will be available for those members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting.

#### Record Date for Dividend and payment thereof:

- Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the Listing Regulation, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, August 23, 2022 to Monday, August 29, 2022 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and payment of Final Dividend on Equity Shares of the Company for the financial year ended March 31, 2022.
- Dividend will be paid to the members whose names appear in the Company's Register of Members and Register of Beneficial Owners as on Record Date i.e. August 22, 2022, Subject to the approval of members at the AGM.
- As per the relevant Circulars, payment of dividend shall be made through electronic mode to the members who have updated their bank accounts details. Dividend warrants / demand drafts will be despatched to the registered address of the members who have not updated their bank account details.
- Members may note that the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act 2020, mandates that the dividends paid or distributed by the Company after April 1, 2020 shall be taxable in the hands of members. The Company shall therefore be required to deduct tax at source at the time of making the payment of the said dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate, as applicable, members are requested to submit the documents in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961. For more details, please refer to the Notes to the Notice of AGM.

#### Manner of registering / updating email addresses / Bank Account:

- Members holding the shares in demat mode and have not updated their KYC details are requested to register their email and other KYC details with their depositories through depository participants.
  - Members holding shares in physical mode and have not updated their KYC details are requested to submit duly filled in Form ISR-1 to update their email, bank account and other KYC details with the Company's RTA, Link Intime India Private Limited at [ml.helpdesk@linkintime.co.in](mailto:ml.helpdesk@linkintime.co.in) or by post to C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai 400083.
- This will enable the members to receive the electronic copies of the Annual Report 2021-22, Notice, instructions for remote e-voting, instruction of participation in the AGM through VC and receive the electronic credit of dividend into their bank account.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM, instructions for joining the AGM, manner of casting the vote through remote e-voting and through e-voting during the AGM.

By order of the Board  
For Tips Industries Limited

Sd/-

Place : Mumbai  
Date : August 01, 2022

Bijal R. Patel  
Company Secretary

## Navi Mumbai Municipal Corporation

### Social Welfare Department (Library) First Tender Notice

Tender Notice No. NMMC/SWD/Library/02/2022-2023  
Dt. 02/08/2022

Name of work :- Selecting the organization for making available outsourcing Staff by the private agencies of Navi Mumbai Municipal Corporation Library and Study Center.  
Types of Material :- Employees  
Estimate Amount :- 3,52,30,932/-

Online First Tender Detail are available at Navi Mumbai Municipal Corporation Website at [www.nmmcnline.com](http://www.nmmcnline.com) & [www.nmmc.tenders.in](http://www.nmmc.tenders.in) Please Note all Tenderers.

sign/-  
Deputy Commissioner  
Social Welfare Department  
NMMC PR Adv no./465/2022 Navi Mumbai Municipal Corporation

### IN THE CITY CIVIL COURT AT MUMBAI L.C. Suit No. 1768 of 2021

Mr. Ganesh Tukaram Kate and Anr. ... Plaintiffs  
V/s  
Mary Patrao and Others ... Defendants

NOTICE THROUGH PUBLICATION U/Order V Rule 20

To, Shri. Pravinchand Dwarakdas Dalal, AND Land Development Corporation, having address at Mangal Textile Mills, Near Dukes Soda Factory, Govandi Station Road, Mumbai-400068.

Whereas, the above named Plaintiffs have filed a suit in the City Civil Court at Mumbai, Maharashtra, with regard to ownership of ALL THAT piece or parcel of land or ground with structures standing thereon bearing CTS No. 309, Survey No. 89, Hissa No. 4 measuring 935.4 sq. mtrs. or thereabout, lying, being and situate at Govandi Station Road, Mumbai-400 088 in the Registration District of Mumbai Suburban City (Exhibit A). But inspite of sending notice by registered post as well as by Bailiff you have failed to appear before the Court to answer the claim of the Plaintiff.

You are hereby directed to appear before the Hon'ble Judge presiding in Court Room No. 3, City Civil Court at Mumbai at 11:00 am or soon thereafter on 12.09.2022 personally to answer the claim of the Plaintiffs being the following:

- That this Hon'ble Court be pleased to declare the Defendants to specifically perform the Agreement for Sale in respect of the said property which is more particularly described in Exhibit A, by executing a Deed of Sale or Deeds of Sale and other necessary documents and register a valid conveyance in favour of the Plaintiffs or his nominee or nominees on a date to be fixed by this Court and / or in default, direct the officer of this Court to convey the suit schedule mentioned property on behalf of the Defendants herein in favour of the Plaintiffs or his nominee or nominees on a date to be fixed by this Court on receipt of the balance sale consideration payable by the Plaintiffs to them.
- This Hon'ble Court be pleased to grant mandatory injunction restraining the Defendants their men, servants, agents or any one claiming through them or authorized by them in any manner from entering upon, alienating, encumbering or dealing with the suit schedule mentioned property at Exhibit A by way of sale, mortgage, lease, joint-development or otherwise or putting up any construction thereon except in accordance with law.
- This Hon'ble Court be pleased to declare the Plaintiffs as owners of the said property mentioned in detail at Exhibit A to the Plaintiffs against the Defendants.
- Pending the final hearing and disposal of the suit, for a temporary injunction restraining the Defendants their men, servants, agents or any one claiming through them or authorized by them in any manner from entering upon, alienating, encumbering, dealing with or creating any third party rights in the suit schedule mentioned property at Exhibit A by way of sale, mortgage, lease, joint-development or otherwise or putting up any construction thereon except in accordance with law.
- Ad-interim reliefs in terms of prayer (a) to (c) above be granted;
- For cost of this suit;
- For such further and other reliefs as the nature and circumstances of the case, failing of which the case will be heard and decided in your absence in accordance with law.

Dated this 02nd day of August, 2022.  
Adv. Prashant Chauhan,  
501-B, 140, Commerce House,  
N. M. Road, Mumbai-400023.

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that I am investigating the right, title and interest of my client in respect of the scheduled property.

Any person having any claim, right, title or interest in respect of the scheduled property by way of agreement, sale, transfer, exchange, assignment, mortgage, charge, lien, exchange, easement, partition, suit, decree, encumbrance or otherwise howsoever in respect of the scheduled property are hereby called upon to make the same known in writing alongwith documentary proof to the undersigned at his office at B/B, C-Wing, Vrindavan Building, Umeda Ashram Road, Behind Pantaloons, Borivali (West), Mumbai-400092 within 7 days of publication hereof, failing which such purported claim, right, title etc. shall be deemed to have been waived and/or abandoned for all purposes.

#### SCHEDULE

All that piece and parcel of land bearing CTS No. 1061 & 1062 at Village Dahisar, Taluka Borivali, Mumbai Suburban District alongwith building standing thereon and known as 'Municipal Employees Mukhtangan' CHS Ltd.' located at Maratha Colony Road, Dahisar (East), Mumbai-400068. Sd/- Shreyas K. Vyas Advocate High Court

Place: Mumbai Date: 02/08/2022

### PUBLIC NOTICE


Dr. AMARLAL GABA is a member of the Kalpataru Auro Bldg. No. 3F/8H Co-operative Housing Society Ltd. Having address at C.T.S. No. 168A/A, 168A/1 TO 28, 168A/31, 168A/33 & 168B(Part) at L.B.S. Marg, Opp. R-City Mall, Ghatkopar (W) Mumbai 400066 and holding Flat No 24 on 2nd Floor 3G Tower named ONYX in the building of the society & holding TEN shares of Rupees Fifty each numbered from 861 to 910 (both inclusive) bearing share Certificate No. 088 dated on 20/08/2022 at GHATKOPAR in MUMBAI without making any nomination.

Now Society has received application from Dr. GIRISH GABA, Son of Dr. AMARLAL GABA and joint owner of the flat No 24 in 3G Tower named ONYX and Share Certificate No. 088 to transfer the flat and share certificate in his name.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the Society via Registrar AD post OR Speed Post. Address to send Claims/Objection is Hon. Secretary, 3H Society Office, Kalpataru Auro Bldg. No. 3F/8H Co-operative Housing Society Ltd. L.B.S. Marg, Opp. R-City Mall, Ghatkopar (W) Mumbai 400066 If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants /objectors, with the Society Office between 10 AM TO 5 PM, from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of  
Kalpataru Auro Bldg.  
No 3F/8H CHS Ltd.  
Hon. Secretary

Place : Ghatkopar  
Date : 30/07/2022



### SMALL INDUSTRIES DEVELOPMENT BANK OF INDIA

#### Empanelment of Consultants/ Contractors & Suppliers

Small Industries Development Bank of India (SIDBI) invite applications for empanelment from reputed, experienced Consultant/Architect, Contractors, and suppliers for taking up various works in SIDBI premises in Mumbai. The format of application can be downloaded from SIDBI's website <https://sidbi.in/en/tenders> as well as Central Public Procurement (CPP) Portal <http://eprocure.gov.in/> or <http://eauction.auctiontiger.net>. Modification / Corrigendum if any, will be issued on SIDBI's website, Central Public Procurement Portal (CPP Portal) and <http://eauction.auctiontiger.net>. All the intending agencies should take note of the same.

The last date for submission of completed application is 01.09.2022 till 11:00 hrs.

## OSBI State Bank of India

Stressed Assets Resolution Group Commercial (III) Branch,  
112 to 115, 1<sup>st</sup> Floor, Plot 212, West Wing, Tulsiani Chambers, Free Press  
Journal Marg, Nariman Point, Mumbai 400 021.  
Tel No. 022-35107732 / 49692273 / 49692276 E-mail:- [sbi.61341@sbi.co.in](mailto:sbi.61341@sbi.co.in)

### POSSESSION NOTICE [Rule 8(1)] (For immovable property)

WHEREAS the undersigned being the Authorised Officer of State Bank of India, SARG Commercial III Branch, 112-115, Floor - 1, Plot - 212, West Wing, Tulsiani Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400 021 under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 09/09/2021, calling upon Messrs VHM Industries Limited (Borrower Company), Mr. Abhishek Vijayraj Mehta, Ms. Uttamben Vijayraj Mehta and Mr. Dhanish Vijayraj Mehta (Guarantors) and Messrs VHM Apparels Private Limited and Messrs Sweta Synthetics Private Limited (Corporate Guarantors) to repay the amount mentioned in the notice aggregating Rs. 221,43,23,173/- (Rs. Two Hundred Twenty One Crores Forty Three Lacs Twenty Three Thousand One Hundred Seventy Three) as on 03.09.2021 with further interest together with incidental expenses, cost, charges etc. at the contractual rate to be compounded at monthly rests on the aforesaid amount till the date of payment within 60 days from the date of the said notice.

The Borrower Company/Guarantors/ Corporate Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower Company/Guarantors/ Corporate Guarantors and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the hypothecated assets/ mortgaged properties described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 29th day of July 2022.

The Borrower Company/Guarantors/ Corporate Guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the said assets/ properties and any dealings with the assets/ properties will be subject to the charge of State Bank of India for an amount of Rs. 221,43,23,173/- (Rs. Two Hundred Twenty One Crores Forty Three Lacs Twenty Three Thousand One Hundred Seventy Three) as on 03.09.2021 and further interest there on w.e.f. 04.09.2021 along with incidental expenses, cost, charges etc. at the contractual rate to be compounded at monthly rests till the date of payment.

The Borrower Company/Guarantors/ Corporate Guarantors attention is invited to Provisions of Sub-Section (8) of Section 13, of the Act, in respect of time limit available, to redeem the secured assets.

#### DESCRIPTION OF MOVABLE ASSETS /IMMOVABLE PROPERTIES

- 1st Plan passu charge on Hypothecation of Stock and Receivables present and future and all the current assets of the Borrower Company.
- 2nd Plan/Passu charge on all those pieces of parcel of land bearing plot no. 7/2 situated, lying and being at Umbergaon Industrial Area/Estate consisting of revenue survey nos. 256/p and 271(p) within the village limits of Solsuma, Taluka Umbergaon, District Valsad, Gujarat along with the factory, building, plant & machinery fixed therein admeasurements 1784 Square meters or thereabout. BUA - 19203 square feet or thereabouts.

Place: Village Solsuma, Taluka Umbergaon, District Valsad Sd/-

Date: 29.07.2022 Authorised Officer  
State Bank of India

### IFB AGRO INDUSTRIES LIMITED


CIN: L01409WB1982PLC034590  
Regd. Office: Plot No. IND 5, Sector-1,  
East Kolkata Township, Kolkata-700107  
Ph: 033-39849675, Fax: 244421003  
Email: [compliance@ifbagro.in](mailto:compliance@ifbagro.in) / [ifbglobal.com](mailto:ifbglobal.com)  
Website: [www.ifbagro.in](http://www.ifbagro.in)

#### NOTICE

Notice is hereby given that the date of meeting of the Board of Directors of IFB Agro Industries Limited has been rescheduled on Monday, the 8th day of August, 2022 to consider and take on record the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended 30 June, 2022 and other matter.

The information contained in this notice is also available on the Company's website [www.ifbagro.in](http://www.ifbagro.in) and also on the website of Stock Exchanges viz. BSE Limited-[www.bseindia.com](http://www.bseindia.com) and National Stock Exchange of India Ltd. -[www.nseindia.com](http://www.nseindia.com)

For IFB Agro Industries Limited  
Ritesh Agarwal  
Company Secretary  
Place : Kolkata Date: 01.08.2022



### BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH COMPANY PETITION NO. 191 OF 2022

In the matter of Section 52 and Section 66 of the Companies Act, 2013 read with Rule 2 of the National Company Law Tribunal (Procedure for Reduction of Share Capital) Rules, 2016

AND

In the matter of utilization of balance available in Securities premium Account against the debit balance of Retained Earnings of HSBC Securities and Capital Markets (India) Private Limited ("Capital Reduction")

HSBC SECURITIES AND CAPITAL MARKETS (INDIA) PRIVATE LIMITED (CIN: U67120MH1994PTC081575), a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at 52/60, Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai - 400 001, Maharashtra, India.

Notice may be taken that the above referred Petition has been presented to the National Company Law Tribunal ("Tribunal") at Mumbai Bench on 18<sup>th</sup> day of July, 2022 for confirming the utilisation of an amount of ₹2,292,580,332 (Indian Rupees Two Hundred and Twenty Nine Crores Twenty Five Lakhs Eighty Thousand Three Hundred and Thirty Two Only) from the balance appearing in Securities Premium Account against the debit balance of Retained Earnings as on 31 March, 2022.

The notices to individual creditors have been issued. The list of creditors prepared on the 17 June, 2022 by the Petitioner Company is available at the registered office of the Petitioner Company for inspection on all working days during 11 AM to 4 PM before 1<sup>st</sup> day of November, 2022.

If any creditor of the Petitioner Company has any objection to the Petition or the details in the list of creditors, the same may be sent (along with supporting documents) and details about the name, address and contact number and the name and address of Authorised Representative, if any, to the undersigned at 52/60, Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai - 400 001, Maharashtra, India within three months of date of this notice.

If no objections are received within the time stated above, entries in the list of creditors will, in all the proceedings under the above Petition to utilise the Securities Premium Account against the debit balance of Retained Earnings as on 31 March, 2022, be treated as correct.

It may also be noted that a hearing has been fixed for Thursday, 3<sup>rd</sup> day of November, 2022 on which the Tribunal shall hear the Petition. In case any creditor intends to attend the hearing he should make a request along with his objections, if any.

Dated this 2 August 2022

Sd/-  
Mr. Bri Bhushan  
Whole Time Director  
HSBC Securities and Capital Markets (India) Private Limited  
DIN 09288911



### Fermenta Biotech Limited

Corporate Identification Number (CIN): L99999MH1951PLC008485  
Registered Office: A-1501, Thane One, Oil Complex, Ghodbunder Road, Majiwade, Thane (W) - 400 610, Maharashtra, India.  
Tel: +91-22-6798 0800 / 888 • Fax: +91-22-6798 0899  
Email: [info@fermentabiotech.com](mailto:info@fermentabiotech.com) • Website: [www.fermentabiotech.com](http://www.fermentabiotech.com)

### NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS

In accordance with Section 124 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund), Rules 2016 (amended from time to time) ("the Rules"), all shares in respect of which dividend has not been paid or claimed by shareholders for seven consecutive years or more shall be transferred by the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Suspend Account.

Pursuant to the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose equity share(s) are required to be transferred to IEPF Suspend Account, for initiating proper action to claim the unpaid dividend. The Company has uploaded details of such shareholders and equity shares due for transfer on its website [www.fermentabiotech.com](http://www.fermentabiotech.com). Notice is hereby given to all such shareholders to make an application to the Company and/ or to its Registrar and Transfer Agents, Link Intime India Pvt Ltd (R&T Agents), latest by Friday, September 30, 2022 with a request for claiming unpaid dividends for the financial years commencing from the year 2014-15 (final dividend) in order to avoid transfer of their shares to IEPF Suspend Account. It may be noted that if no response or claim is received by the Company or R&T Agents by Friday, September 30, 2022, the Company will proceed to transfer respective shares to IEPF Suspend Account, without any further notice, as under, i.e.:

- Equity shares held in physical form - by issuance of duplicate share certificate / letter of confirmation(s) and the concerned depository shall convert the duplicate share certificate(s) / letter of confirmation(s) into demat form and transfer the shares in favor of IEPF Suspend Account. The original share certificate(s) registered in the shareholders' name shall stand automatically cancelled and deemed non-negotiable;
- Equity shares held in dematerialized mode - by transfer of shares directly to dematerialization account of IEPF Suspend Account.

Shareholders may note that the unclaimed dividend and the equity shares transferred to IEPF/IEPF Suspend Account including all benefits accruing on such equity shares, if any, can be claimed by the concerned equity shareholders from IEPF Authority as per the procedure prescribed in the Rules.

In case shareholders have any queries on the subject matter, they may contact the R&T Agents at C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083. Tel: (022) 49186270; Email: [iepf.shares@linkintime.co.in](mailto:iepf.shares@linkintime.co.in)

For Fermenta Biotech Limited

Dated : July 30, 2022 Srikant N Sharma  
Place : Thane Vice President (Legal) & Company Secretary

FBL / 57 / PREM ASSOCIATES

### MAULIK CO-OP. HOUSING SOCIETY LTD.

Regn No. BOM/HSG/M-8902/1983

CTS No. 366/35, Plot No.26, Swastik Park, Pandit C. R. Vyas Marg, Off. S. T. Road, Chembur, Mumbai-400071

### DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me on 18/08/2022 at 3:30 pm at the office of this authority.

Respondent No. - (1) Apte Amalgamation Limited (Successors in the title to Swastik Textile Mills Ltd.) Swastik Park, Chembur, Mumbai-400071. (2) Dr. (Mrs.) Mangla Jayprakash Chavan C/o add PGD Group (Panjtal G. Dave), 5/6, 1<sup>st</sup> floor, Neekanth Market, Mahatma Gandhi Rd, Ghatkopar (East), Mumbai-400077 (3) M/s Dave Builders add- Office No. 5/6, 1<sup>st</sup> Floor, Neekanth, M. G. Road, Near Mahatma Gandhi Market, Ghatkopar (East), Mumbai-400077 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

#### DESCRIPTION OF THE PROPERTY :-

Maulik CHSL along with land as mention CTS No. 366/35, Plot No.26, Swastik Park, Pandit C. R. Vyas Marg, Off. S. T. Road, Chembur, Mumbai-400071

Survey No.	Hissa No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area
--	--	26	366/35 (C.S.O. Chembur)	Area 425 sq.mtr.

Ref. No. MUM/DDR(2)/Notice/2107 /2022

Place : Konkan Bhavan,  
Competent Authority & District Dy. Registrar,  
Room No. 201, Konkan Bhavan,  
C.B.D. Belapur, Navi Mumbai-400614 (SEAL)  
Date : 01/08/2022 Tel.: 022-27574965  
Email : [ddr2coopmumbai@gmail.com](mailto:ddr2coopmumbai@gmail.com) Sd/-  
(Mahendra Mhaske)  
Competent Authority & District  
Dy. Registrar Co.op. Societies (2),  
East Suburban, Mumbai



### STATE BANK OF INDIA

CORPORATE CENTRE, STATE BANK BHAWAN, MADAME CAMA ROAD, MUMBAI - 400021

#### NOTICE

It is brought to Notice of shareholders that pursuant to split of face value of SBI share from Rs. 10 into Re.1, share certificate(s) issued by the Bank, bearing face value of Rs.10, have ceased to be valid with effect from 22nd November 2014. A notification was published in the Gazette of India on 05.11.2014, in this regard. Accordingly for all purposes, shares details given in this notice are of Re.1 face value share certificate(s). Notice is hereby given that the share/bond certificate(s) for the undermentioned securities of the bank has/have been lost/ mislaid with/without duly completed transfer deed(s) by the registered holder (s)/holder(s) in due course of the said share/bond and they have applied to the bank to issue duplicate share/bond certificate(s) in their name. Any person who has claim in respect of the said share/bond should lodge such a claim with the Bank's Transfer Agent M/S Alankit Assignments Limited, 205-208, Anaralki Complex, Jhandewalan Extension, New Delhi - 110035 (email id: [sbi.igr@alankit.com](mailto:sbi.igr@alankit.com)) within 7 days from this date, else the bank will proceed to issue duplicate share/bond certificate(s) without further information.

#### STATE BANK OF INDIA

Sr. No.	FOLIO	NAME OF THE HOLDER (S)	NO. OF SHARES	CERTIFICATE NO(S)	DISTINCTIVE NO(S)
			FROM	TO	
1	07513230	MOHAN LAL GUPTA	280	6313296	6313296
2	00773773	KALASHNATH PANDEY	640	52439	52440
3	02283242	VIJAY SHANKAR PATNAIK	500	185995	185995
4	02623243	ASHWINI KUMAR PATNAIK	500	185996	185996
5	00820982	RAJENDRA PRASAD PANDA	30	70976	70976
6	07206007	DILIP KUMAR RAWAT	30	240906	240906
7	01660426	MOHANLAL HARIRAM GOYAL	600	149427	149427



